

नवी मुंबई महानगरपालिका
महापालिका सर्वसाधारण सभा

महानगरपालिकेच्या बुधवार, दिनांक 23/09/2016 रोजी भरलेल्या माहे जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. :-

<p>विषय क्र. 14. दिनांक 20 जुलै 2016</p>	<p>नवी मुंबई महानगरपालिका विद्यमान क्षेत्राची विकास योजना तयार करणेसाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करणे ऐवजी विकास योजनेची कार्यवाही महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 28/06/2016 चे पत्र क्र. नमुंमपा/नरवि/ससंनर/4229/2016.</p>
<p>ठराव क्र. 1266. दिनांक 23 सप्टेंबर 2016</p>	<p>“नवी मुंबई महानगरपालिका विद्यमान क्षेत्राची विकास योजना तयार करणे कामी महासभेचा दिनांक 22/08/2013 रोजी मंजूर ठराव क्र. 332 मध्ये अंशतः फेरबदल करून खाजगी संस्थेची नियुक्ती करणे ऐवजी विकास योजने संबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 38 सह 21 ते 30 अन्वयेची संपूर्ण वैधानिक कार्यवाही महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामार्फत करण्यास, प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, सुचविल्याप्रमाणे मंजूरी देण्यात यावी.”</p>
<p>निर्णय -</p>	<p><u>मंजूर</u></p>
<p>विषय क्र. 15. दिनांक 20 जुलै 2016</p>	<p>स्मार्ट सिटी अभियानात पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत करण्यांत आलेल्या 10 शहरापैकी पहिल्या फेरीत निवड न झालेल्या इतर 8 शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियान राबविण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 30/06/2016 चे पत्र क्र.नमुंमपा/शअ/स्मार्ट सिटी/666/2016.</p>
<p>ठराव क्र. 1267. दिनांक 23 सप्टेंबर 2016</p>	<p>"स्मार्ट सिटी अभियानात पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती मार्फत करण्यांत आलेल्या 10 शहरापैकी पहिल्या फेरीत निवड न झालेल्या इतर 8 शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियानात राबविणेबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. स्मार्टसि - 2016/अनौस/58/प्रक्र.261/नवि-23 दि.18/06/2016 नुसार (1) नवी मुंबई महानगरपालिकेला स्मार्ट सिटी अभियान स्वनिधितुन राबविण्यास, (2) विशेष उद्देश वाहन (एस.पी.व्ही.) करीता रु. 100 कोटी इतका निधी उपलब्ध करून देणेस, (3) शासन निर्णयाप्रमाणे विशेष उद्देश वाहन (एस.पी.व्ही.) गठित करण्यास तसेच व्यापक राजकिय प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने विविध राजकिय पक्षाच्या प्रतिनिधीना विशेष उद्देश वाहन (एस.पी.व्ही.) वर प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक असल्याने मा. महापौर, मा. सभापती, स्थायी समिती, मा. सभागृह नेता, मा. विरोधी पक्षनेता हे पदनिर्देशित संचालक म्हणून नियुक्त केलेले नगरसेवक ज्या राजकिय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहेत असे राजकिय वगळून "महानगरपालिके मधील इतर राष्ट्रीय/राज्य मान्यताप्राप्त दोन राजकिय पक्षांच्या संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे दोन संचालक नामनिर्देशित करण्यास" प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."</p>
<p>निर्णय -</p>	<p><u>नामंजूर</u></p>

<p>विषय क्र. 16. दिनांक 20 जुलै 2016</p>	<p>नमुंमपा क्षेत्रातील दिव्यांग मुले व व्यक्तीकरीता विविध योजना राबविण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 04/07/2016 चे पत्र क्र.नमुंमपा/etc अशिप्रसेकें/815/2016</p>
<p>ठराव क्र. 1268 दिनांक 23 सप्टेंबर 2016</p>	<p>"नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग मुले व व्यक्तीकरीता प्रस्तावात नमूद विविध योजना प्रस्तावित अटी/शर्तीसह कायम स्वरूपी वर्ष निहाय अर्थसंकल्पातील नवी मुंबई महानगरपालिका etc केंद्राच्या विविध दिव्यांग योजनासाठीच्या आर्थिक तरतुदीच्या मर्यादेत व योजनांतर्गत प्राप्त होणाऱ्या पात्र अर्जदाराच्या संख्येच्या, वार्षिक अंदाजपत्रकातील दिव्यांग योजनांकरिता आरक्षित रक्कमेच्या अधिन राहून लाभार्थ्यांची संख्या ठरविण्यास मा. आयुक्त सा. यांच्या अधिकारात मान्यता देण्यास, प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध दिव्यांग योजना कायमस्वरूपी राबविण्याच्या धोरणात्मक मंजूरीकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील कलम 66 (1,21,42) अन्वये, प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."</p>
<p>निर्णय -</p>	<p><u>मंजूर</u></p>
<p>विषय क्र. 17. दिनांक 20 जुलै 2016</p>	<p>नमुंमपा etc उप केंद्र सुरु करण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 04/07/2016 चे पत्र क्र.नमुंमपा/etc अशिप्रसेकें/816/2016.</p>
<p>ठराव क्र. ----. दिनांक 23 सप्टेंबर 2016</p>	<p>"नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग मुले व व्यक्तीकरीता प्रस्तावात नमूद विविध योजना प्रस्तावित अटी/शर्तीसह कायम स्वरूपी वर्ष निहाय अर्थसंकल्पातील नवी मुंबई महानगरपालिका etc केंद्राच्या विविध दिव्यांग योजनासाठीच्या आर्थिक तरतुदीच्या मर्यादेत व योजनांतर्गत प्राप्त होणाऱ्या पात्र अर्जदाराच्या संख्येच्या, वार्षिक अंदाजपत्रकातील दिव्यांग योजनांकरिता आरक्षित रक्कमेच्या अधिन राहून लाभार्थ्यांची संख्या ठरविण्यास मा. आयुक्त सा. यांच्या अधिकारात मान्यता देण्यास, प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध दिव्यांग योजना कायमस्वरूपी राबविण्याच्या धोरणात्मक मंजूरीकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील कलम 66 (1,21,42) अन्वये, प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."</p>
<p>निर्णय -</p>	<p><u>अनिर्णीत</u></p>

सही/-
(चित्रा बाविस्कर)
महानगरपालिका सचिव,
नवी मुंबई महानगरपालिका